

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN:L24200MH1986PLC039836 / PAN NO: AAACG1259J

Regd. Off.: Dina Building, 1stFloor, 53 Maharshi Karve Road, Marine Lines (E), Mumbai - 400 002. Tel.: (91) (22) - 6140 6000 • Fax: 6140 6001 / 2839 5612

Email: compliances.gbl@gmail.com • Website: www.gblinfra.com

February 09, 2021

To

Department of Corporate Services, BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Dear Sir,

Ref: BSE CODE 500153

Sub: Intimation of publication of notice of Board Meeting in newspapers

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of SEBI (LODR) Regulations, 2015 the Notice of calling Board Meeting on Saturday, February 13, 2021, was duly published in the following Newspapers:

The Business Standard & Mumbai Lakshadeep dated February 08, 2021.

The copy of published notice is enclosed for your reference.

You are requested to take the above information on records and oblige.

Thanking you, Yours Faithfully, For Ganesh Benzoplast Ltd.

Sd/-Ekta Dhanda Company Secretary

Encl: As above

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN L24200MH1986PLC039836 Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002, Website: www.gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021, inter-alia to consider & approve the unaudited financial results for the quarter ended on 31st December, 2020. By order of the Board

For Ganesh Benzoplast Limited

Place:Mumbai Date: February 06, 2021

Ekta Dhanda

Company Secretary

STEEL CITY SECURITIES LIMITED

(CIN: L67120AP1995PLC019521) Regd Off: 49-52-5/4, Shanthipuram, Visakhapatnam -530016 Ph: 0891-2563581 Website: www.steelcitynettrade.com Email: ramu.n@steelcitynettrade.com

NOTICE

Notice is hereby given Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement), 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 13th day of February 2021 at 04.15 P.M. at the Registered Office of the Company situated at 49-52-5/4, Shanthipuram, Visakhapatnam – 530016 to consider and take on record, interalia, the Unaudited Financial Statements of the Company (both Standalone and Consolidated) for the Quarter ended 31st December, 2020 and year to date results for the period 1^{st} April, 2020 to 31^{st} December, 2020. The above notice is available on the Company's Website www.steelcitynettrade.com and also on the website of NSE i.e. https://www.nseindia.com/ For Steel City Securities Limited

Place: Visakhapatnam Date: 05.02.2021

Sd/- Srividva, M Company Secretary & Compliance Officer



UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED

31ST DECEMBER	(Rs. in lakhs)		
	Quarter	Quarter	Nine Months
Particulars	ended	ended	Ended
	Dec 31,2020	Dec 31,2019	Dec 31,2020
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from operations (net)	5,266.44	4,055.90	9,767.21
Net Profit for the period before Tax & Exceptional			
Item	36.88	138.49	61.00
Net Profit for the period before Tax & after			
Exceptional Item	36.88	138.49	61.00
Net Profit for the period after Tax & Exceptional		20.40	
Item	26.59	99.49	44.00
Other Comprehensive income for the period	14.02	(1.25)	14.02
Total Comprehensive Income for the period			
[Comparising Profit/(Loss) for the period (after tax)		00.04	50.00
and Other Comprehensive Income (after tax)]	40.61	98.24	58.03
Equity Share Capital	696.41	696.41	696.41
Earnings Per Share			
(before/after extraordinary items)			
(of Rs.10 /- each)			l
(a) Basic :	0.38	1.43	0.63
(b) Diluted:	0.38	1.43	0.63
Note:			

- The above results have been reviewed by the the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 06/02/2021.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website (www.golkunda.com).
- The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act,2013 read with relevant rules issued there under.
- The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results. However the company believes that the pandemic is not likely to impact the carrying value of the assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome
- The above financial result have been subjected to "Limited Review" by the statutory Auditor of
- The Provison for Deferred Tax will be made at the end of the financial year.
- Raw Materials & Finished Goods are valued at lower of cost and net realisable value Figures of previous periods have been regrouped wherever necessary.
- Company operates in single business segment i.e. manufacturing and sale of Gems & Jewellery The above figures are in lacs except EPS.
 - For Golkunda Diamonds & Jewellery Ltd

Place : Mumbai Dated : 06/02/2021 Kanti Kumar Dadha (Chairman & Managing Director)

FORM NO. NCLT. 3A **ADVERTISEMENT DETAILING PETITION**

Tribunal Rules BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

COMPANY PETITION NO. 1035 Of 2020 CONNECTED WITH COMPANY APPLICATION NO. CA (CAA) NO. 636/MB.IV/2020 In the matter of the Companies Act, 2013; AND

n the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013;

In the matter of Scheme of Amalgamation(Merger by Absorption) between Omni Wellness and Nutrition Limited ("The First Transferor Company" and Paeon Wellness and Nutrition Limited("The Second Transferd Company") into OmniActive Health Technologies Limited ("The Transferee Company") and their respective shareholders.

Omni Wellness and Nutrition Limited [CIN: U24233MH2013PLC245230]

company incorporated under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at

Unit No. T-8B, 5th Floor, Phoenix House Phoenix Mills Compound, 462, S B Marg, Lower Parel, Mumbai 400013
...... First Petitioner Company/The First Transferor Compan

Paeon Wellness and Nutrition Limited [CIN: U24304MH2016PLC287536]

a company incorporated under the provisions of

Companies Act, 1956, having its registered office at Unit No. T-8B, 5th Floor, Phoenix House Phoenix Mills Compound,

462, S B Marg, Lower Parel, Mumbai 400013
..... Second Petitioner Company/The Second Transferor Company OmniActive Health Technologies Limited [CIN: U24230MH2003PLC141898] a company incorporated under the provisions of

Companies Act, 1956, having its registered office at Unit No. T-8B, 5th Floor, Phoenix House Phoenix Mills Compound,

462, S B Marg, Lower Parel, Mumbai 400013 Third Petitioner Company/The Transferee Compan NOTICE OF FINAL HEARING OF THE PETITION

A Petition under Sections, 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the Composite Scheme of Amalgamation(Merger by Absorption) of Omni Wellness and Nutrition Limited and Paeon Wellness and Nutrition Limited into Omni Active Health Technologies Limited and their respective shareholders, was presented iointly by the advocate of the Petitioner Companies on 5th January, 2021 pefore the Hon'ble National Company Law Tribunal, Bench at Mumba ("Hon'ble Tribunal"), and the same has been admitted by' the Hon'ble Tribunal on 25th day of January 2021.

The said Petition is now fixed for final hearing on Tuesday, the 2^{nd} day o March 2021 before the Hon'ble Tribunal.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocate of the Petitioner Companies ('the Advocate'), at the address mentioned below, a notice of his/her intention, signed by him/her or his/her Advocate along with his/her name and address, so as to reach the Advocate not later than two days before the date of hearing fixed by the Hon'ble Tribunal i.e. Tuesday, the 2nd day of March 2021. Where such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy o nis affidavit shall be furnished with such notice.

A copy of the petition will be furnished by the Advocate of the Petitione Companies to any person requiring the same on payment of the prescribed charges

Mr. Hemanth Seth Advocate of the Petitioner Companies

Place: Mumbai Date: 08/02/2021 Address:

Hemanth Sethi& Co

309 New Bake Houser, Maharashtra Chamber of Commerce lane

Advocate of the Petitioner Companies Kala Ghoda, Fort, Mumbai 400023

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD. CIN: L65920MH1993PLC073309

Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December 2020

No.		31.12.2020 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)
1.	Total Income from Operations	145.31	203.18	17.27
2.	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	112.71	128.52	(3.56)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	112.71	128.52	(3.56
4.	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	104.13	119.94	(3.56
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	143.68	323.12	47.03
6.	Equity Share Capital	1700.00	1700.00	1700.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations) -			
l	1. Basic:	0.85	1.90	0.28
	2. Diluted:	0.85	1.90	0.28

lotes:

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 06th February, 2021. The Financials have been prepared in accordance with principles laid down in the Ind AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules

issued thereunder. The above is the extract of the detailed format of Quarterly/ Annual financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly /Annual Financial Results are available at www.bseindia.com and www.yashmanagement.in.

By order of the Board For Yash Management and Satellite Ltd

Anurag Gupta

Managing Director DIN:00398458

Date: 06th February 2021

DAMODAR INDUSTRIES LIMITED Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg.

Worli, Mumbai 400 013. Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575

• Tel: +91 - 022 -6661 0301/2 • Fax: 022- 6661 0308 • E-mail: cs@damodargroup.com Website: www.damodargroup.com

EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (₹ in Lacs

40//// /// /// /// /// /// /// /// /// /			- ♥ (₹ in Lacs)
	For The Quarter Ended	Nine Months Ended	For The Quarter Ended
Particular	31.12.2020	31.12.2020	31.12.2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	16665.48	35411.42	20439.38
Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
Exceptional and/or Extraordinary items)	100.74	(2084.81)	40.60
Net Profit / (Loss) for the period before tax (after			
Exceptional and/or Extraordinary items)	59.04	(1438.65)	27.89
Net Profit / (Loss) for the period after tax (after			
Exceptional and/or Extraordinary items)	59.04	(1438.65)	27.89
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	75.17	(931.01)	86.67
Equity Share Capital (Face Value Rs. 5/- per share)	5	5	5
Earnings Per Share (of Rs.5/- each) (for continuing			
and discontinued operations)			
- Basic & Diluted (in Rs.)	0.25	(6.17)	0.13
Note:			

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended on December 31, 20200 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on September 30, 2020 are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.damodargroup.com.

By order of the Board For Damodar Industries Limited Arunkumar Bivan

(Rs. in Lakhs)

Date: February 06, 2021 Chairman- DIN: 00016519

SOVEREIGN DIAMONDS LTD.

Regd. Off.: Sovereign House, 11-A, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road,

Andheri (E), Mumbai - 400093 Statement of Unaudited Financial Results for the

Quarter Ended 31/12/2020

	Q	Quarter Ending				
	31-12-2020	31-03-2020				
Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total Income from Operations (net)	570.55	444.85	1125.66	3291.64		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-31.05	-102.30	31.22	3.58		
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Extraordinary Items)	-31.05	-102.30	31.22	3.58		
Equity Share Capital	578.80	578.80	578.80	578.80		
Reserve excluding Revaluation Reserves as per						
balance sheet of previous year	680.72	711.77	752.88	847.83		
Earnings Per Share (before extraordinary items)						
(of Rs. 10/-each):						
(a) Basic	-0.54	-1.77	0.54	0.06		
(b) Diluted						
Earnings Per Share (after extraordinary items)						
(of Rs. 10/-each):						
(a) Basic	-0.54	-1.77	0.54	0.06		
(b) Diluted						

The above results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee to the Board of Directors and have been approved by the Board at its Meeting held on 6th February

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the

For Sovereign Diamonds Limited Mr. Ajay R. Gehani (Managing Director)



Place: Mumbai

Date:06/02/2021

Date : 06.02.2021

Place : Vashi

CIDCO old admin building, P-17 Sector-1 Washi, Navi Mumbai. ■ **Tel. No.** (022) 2087 8751 / 52 ■ **Email** : zmnvm@mahabank.co.in ■ Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411 005

20

22

BM-II/

Civil/

BM-II/

3000015766

3000015979

3000016043

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and forcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Bank of Maharashtra, the possession of which have been taken by the Authorised Officer of Bank of Maharashtra, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 03.03.2021 between 11.00 a. n

le. Details of the Borrower(s) and Guarantor(s), amount due, Sho	of the balance due to the Bank of Maharashtra from the Borrower(s) and Guarantor(s) as mentioned in the s) and Guarantor(s), amount due, Short description of the immovable property and encumbrances know erve price and the earnest money deposit are also given as under:-				
Name of Branch & Borrower	Name of Guarantor				
ashi Branch, M/s. Unanimous Infra Pvt. Ltd. Runwal Shopping Centre CHS. Plot No. 42	a) Mrs. Bharati Mahendra Patel, W/o. Mahendra Patel A-2 Neelkanth Complex Parsi Wada Andheri Fast Sahar				

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

15th Road, Chembur, Mumbai-400 088. Mr. Harish Shankarlal Kothari, (S/o. Shankarlal Jaichand Kothari) c) Rodney Francis Pereira

Mumbai-400 099. Mr. Rohan Francis Pereira

Shanta House, Bolinj, Sopara Rd., Opp. Samadhan Rice Mill

Bolini, Virar (W), Japkewadi, Bolini, Virar, Thane, Vasai-401 303

Mrs. Anju Harish Kothari (W/o. Harish Kothari) 084/42, Runwal Shopping Centre, 15th Road, R. C. Marg, Next to Golden Lawn Restaurant, Chembur, Mumbai-400 071.

Sajan Naka, Alonde, Dist. Palghar-

Reserve Price / Earnest Money Deposit (EMD) with known encumbrances Rohan Water Park & Holiday Resort Reserve Price : ₹ 4,83,84,000/-₹ 3,49,04,404.32 (Rs. Four Crores Eighty Three Lakhs Eighty Four Thousand) **EMD**: ₹ 48,38,400/constructed on Plot of Land along with owards Cash Credit building on Survey No. 49/1, Vill. Sajan, Facility and

d) Meena Francis Pereira

(Rs. Forty Eight Lakhs Thirty Eight Thousand Four Hundred) 42,34,000/- towards 401 605, admeasuring 18300 Sq. mtrs. For further details of the property, Contact: Ms. Shweta Singh, Bank Guarantee Limit Branch Manager, Mob. No. 9763314996 Type of possession: Symbolic Possessio For detailed terms and conditions of the sale, please refer to the link "https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp" provided in the Bank's website. For information in respect of the above properties, you may contact respective branch managers or Mr. Rajendra \$ Borse, Assistant General Manager & Deputy Zonal Manager: 9730000522.

> (Raiendra Borse) Authorised Officer, Bank of Maharashtra

Office of U.P. Cooperative Cane Unions Federation Ltd. 12 Rana Pratap Marg, Lucknow, Uttar Pradesh Email- gannasangh@yahoo.in Phone- 0522-2207871

E-Tender Notice

E-tender, reference no. 16/ERP Dated 05.02.2021, is invited by M.D., U.P. Cooperative Cane Unions Federation Ltd., Lucknow on behalf of The Cane Commissioner, U.P./ Registrar, Cooperative Cane Development Societies U.P. from the eligible vendors for Procurement of approximately 3000 (Three Thousand) Units of Android **Based POS Machines**

Bid document/ tender detail is available on http://etender.up.nic.in from 08.02.2021 to 24.02.2021 (up to 6:00 PM), which can be downloaded from website. Filled documents must be submitted/uploaded online on the above mentioned website till 24.02.2021 (up to 6:00 PM). Technical bids will be opened on 26.02.2021 at 02:00 PM.

> (Y.S. Malik) Managing Director

PAISALO

EASY LOAN आसान लोन

PAISALO DIGITAL LIMITED

FORMERLY KNOWN AS S. E. INVESTMENTS LIMITED REGD. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019 TEL: +91 11 43518888 FAX: + 91 11 43518816 WEB: www.paisalo.in

CIN: L65921DL1992PLC120483 अर्थः समाजस्य न्यासः EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS

ENI	JŁV	51	91	DE(Л	ΙБ
	17	:				

(₹ in Lacs except EPS)								
	C	uarter Ende	Nine Months Ended	Year Ended				
Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.03.2020			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total income from operations	8642.35	7985.26	9848.08	25283.48	37476.94			
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2935.74	2905.42	2649.27	8012.87	7416.40			
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2935.74	2905.42	2649.27	8012.87	7416.40			
Net Profit for the period after tax	2222.24	2194.67	2028.07	5923.89	5413.24			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2222.24	2194.67	2028.07	5923.89	5413.24			
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	4229.22	4229.22	4229.22	4229.22	4229.22			
Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting Year)	_	1	_	_	-			
Earnings per Share (of Rs. 10 each) (not annualised) Basic (In Rs.) : Diluted (In Rs.) :	5.25 5.25	5.19 5.19	4.80 4.80	14.01 14.01	12.80 12.80			

Notes:

The key standalone financial information of the Company is as under

the key standardie infanciar information of the Company is as under.							
Post Los	C	uarter Ende	Nine Months Ended	Year Ended			
Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.03.2020		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations	7851.00	7053.91	8967.69	22722.12	33745.11		
Profit before tax	2916.61	2889.44	2635.11	7958.86	7392.26		
Profit after tax	2207.68	2182.37	2016.92	5894.44	5403.90		

The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consolidated/Standalone) are available on the website i.e. www.paisalo.in and on the Stock Exchanges' websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Place : New Delhi

For and on behalf of Board of Directors of Paisalo Digital Limited

(SUNIL AGARWAL)

MAHAGENCO'S NOTICE INVITING e-TENDER No. NTPS/SRM/2020-21/37 MAHAGENCO RMC, O/o Chief Engineer, Nashik TPS, Eklahare. Tel. No. 0253- 2810291 to 299, Extn:- 2264

vicinarasnire	•		
SR. NO	SECTION/ RFx NO.	TENDER SPECIFICATION	ESTIMATE RS (IN LAKHS) EMD RS.
01	WTP/ 3000015768	Work contract for providing, repairing, and applying rubber lining to exchangers and allied pipe lines of DM Plant at WTP-As & when required.	Rs.15.94/- Rs.19450/-
02	BM-II/ 3000015770	Procurement of Air Heater Lub oil cooler and FD Fan Lube oil cooler for NTPS 210 MW Unit 3, 4, 5 Boilers.	Rs.04.30/- Rs.7800/-
03	WTP/ 3000015965	AWC for cutting, welding and repair work at various places at WT Plant. (Stg.I & II).	Rs.08.56/- Rs.12065/-
04	ODP-II/ 3000015699	Work contract for structure strengthening & pipeline laying at CTLP/WTP/ESP area as & when required at ODP-II	Rs.26.35/- Rs.29855/-
05	EM-II/ 3000015698	Work contract for wiring work at NTPS Colony quarters no New-D 27 & New-D 28	Rs.06.61/- Rs.10119/-
06	CHP/ 3000015966	AMC for work of repair welding and cutting required for day to day maintenance in CHP-II.	Rs.06.25/- Rs.9753/-
07	Civil/ 3000015980	Annual contract for daily monitoring of ash bund, maintaining, filter and arresting the ash water leakages in drain wells through filter at valley no.4A at NTPS Eklahare.	Rs.18.51/- Rs.22017/-
80	Safety & FF/ 3000015971	AWC for Fire Extinguishers & Fire Hydrant Valves at NTPS	Rs.13.71/- Rs.17215/-
09	EM-II/ 3000015720	Supply of Telephone spares for day to day maintenance of telephone network	Rs.0.98/- Rs.4480/-
10	EM-II/ 3000015696	Work contract for street lighting work in NTPS colony area (as & when required basis)	Rs.03.50/- Rs.7002/-
11	VMS/ 3000016035	Procurement of batteries for cars, school buses, Fire Tender, Trucks, Locomotive and other vehicles at Nashik TPS	Rs.04.17/- Rs.7163/-
12	Civil/ 3000015761	Work contract for strengthening of various concrete structures by jacketing and grouting at NTPS, Eklahare.	Rs.23.43/- Rs.26937/-
13	Civil/ 3000015759	Work of fabrication & erection of M.S. drain water plate 3.15 mm thick at turbine roof Unit No. 3, 4 & 5 stage-II, NTPS, Eklahare.	Rs.16.37/- Rs.19871/-
14	WTP/ 3000015813	Supply of various types of Acid & Alkali proof advance CPVC industrial pipes & material at WTP, NTPS.	Rs.10.29/- Rs.13800/-
15	Civil/	AMC for replacement of broken glass, fixing of fixtures of	Rs 06 55/-

AMC for replacement of broken glass, fixing of fixtures of Rs.06.55/-3000015760 steel/sliding window, ventilator of various buildings at Rs.10054/-NTPS Colony, Eklahare 16 BM-II/ Procurement of Insulation spares like GI casing plate, GI Rs.05.31/-3000015773 binding wire, GI screw etc. for Unit-3,4 & 5 NTPS 210 MW Rs.8812/-17 CHP Rs.74.71/-AMC work contract for transportation of coal from any where in CHP area within 2 kms including loading and 3000015967 Rs.78218/unloading operations EM-II/ AWC for cleaning of LT boards and Transformers at 3000015969 Rs.6490/-Rs.02.59/-I&C-II/ Supply of Temperature Gauges at I&C-II,NTPS 3000015762 Rs.6099/-

water lines at boiler side area

Stage-II, NTPS, Eklahare

lines and valves during short outages / Annual overhauls Rs.12440/at 210 MW Unit nos.3,4&5 Cost of Each Tender :- Rs.1180/- , Pl. visit at: https://eprocurement.mahagenco.in for more information & updates. Chief Engineer, Nashik TPS.

Work contract for Removal, Providing and application of

thermal insulation of boiler first and second pass at higher

level, main steam, HRH, CRH, other steam lines and feed

AWC for providing services for housekeeping work at

AWC for Repair and Replacement of various fire fighting

Rs.41.07/-

Rs.44574/-

Rs.23.04/-Rs.26544/-

Rs.08.94/-

जळगाव जिल्ह्यातील ७७९ सरपंच, उपसरपंच निवड १०पासून

जळगाव, दि. ७ : जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केला. येत्या १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान तहसीलदारांकडून पहिल्या सभेची तारीख निश्चित करण्यात येणार

ग्रामसेवकाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्राम पंचायतींची पहिला सभा घेवून सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना पहिल्या सभेची सूचना देण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा पदभार असलेल्या ग्रामसेवकांऐवजी विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच निवडीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडीची सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या तीन दिवसापूर्वी सदस्याला नोटीस देण्यात येणार आहे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सभेचे कामकाज सुरु करण्यात येईल. विशेष सभेसाठी पंचायतीच्या एकूण सदस्य संख्येचे एक द्वितीयांश सदस्य हजर राहणे आवश्यक आहेत. त्याशिवाय सभेची गणपूर्ती होवू शकत नाही. सभेची गणपूर्ती झाल्यानंतर नियम ११ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. सभेचा कोरम पूर्ण असल्यास प्रथम प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रातील सूचक पढ़ाचे उमेदवारांची नावे अध्यासी अधिकारी यांनी उपस्थित सदस्यांसमोर वाचून दाखवावी. नामनिर्दे-शनपत्र माघारीकरीता पाच मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. माघारीनंतर सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी



PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my client MR. MANOJ JAYWANT PATIL, while travelling to Vile-Parle Bus Station t Ganesh Chowk, by autorikshaw, on 01-02-2021, at about 10.00 a.m. have lost his Original Agreement bearing Flat No. 202,Second Floor, "B" wing, admeasuring 36.24 Square Meters, constructed on N.A.Land bearing Survey No. 134(254), Hissa No.A/3, Building known as "PARIJAT" lying being and situated at Chandansar Road, Virar-East, Taluka-Vasai Dist: Palghar-401305 which was Duly Registered with the Sub-Registrar Vasai-2, Bearing Registration Document No.Vasai-2-2378-2017, dated 01/04/2017, entered into between M/S.ARADHYA DEVELOPERS. (Builder) and MR DEVANAND BHIMRAO KAMBLE, (Purchaser), And after tremendous search it was untraceable. In the same connection a Missing of property F.I.R. has been lodged at Vile-Parle Police Station, Mumb Registration No.2113/2021 on 01-02-2021

Whoever has find the same, OR any bank or financial Institution have any objection or have any claim, right, title, interest shall come forward within 15 days from the issue of this Notice, failing which no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Sign/- Date :- 08/02/202 S.K. Khatri (Advocate High Court) Date :- 08/02/2021 3-Ambika Apartment, Next to Vartak Hall, Agashi Road,Virar (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401303 Mo.No. 9325973730

PUBLIC NOTICE
I, Kewal Garg S/o Chiranji Lal Garg (Email: gargkewal@yahoo.com)(9810125185) am negotiating purchase of Flat No B-19 Mrs. Kavita Maharaj Krishan Kapoor, adult Indian Inhabitant of New Devrup Co.op.Hsg. Society.off Juhu Road, Near Sadhna Sct SANTACRUZ (West) Bombay - 400054 and the relevant paid up share capital represented by Share Certificate No 26 to 30 of Rs. 50/- each. issued by the said society from its present holder, Mrs. Kavita Mahara Krishan Kapoor, for valuable monetary consideration. Person having objections in my client purchasing/aquiring the said Flat No. B-19 and the five fully paid up shares from the abovenamed owner or claims of any nature by way of heirship, succession inheritance, sale, gift, exchange copartnership, mortgage, linen, encumbrance, maintenance, trust, possession, tenancy and/or claims whatsoever nature on the said Flat No B-19 and the paid up shares capital in the New Devrup Co-op.Housing Society Limited should intimate such objections / claims to the undersigned alongwith copies of all supporting documents therefor strictly within 10 days from the date of publication of this Notice; as otherwise I may proceed with the said transaction and all subsequent claims, if any, of the person or persons who are entitled to such claims shall be deemed to have beer waived and / abandoned

Place: Mumbai/Date 08-02-2021 Sd/ **Kewal Garg**

PUBLIC NOTICE

MOHAMMED SALIM MOHD. HANIF BATKI, That the Property as BATKI, That the Property as mo particularly describe in the Schedule hereunder, which is held by MR MOHAMMED ALI ABBAS MOHAMMED ALI ABBAS SANGMASHWARI, who had purchased the flat from MRS. MEHRUNNISA NASIRUDDIN KAZI, under Agreement for Sale dated 11.08.2001 and MRS. MEHRUNNISA NASIRUDDIN KAZI who purchased the said flat from builder MR. RAHIM MD. CHOUGALE, dated 10.11.108.

It is hereby given to the Public Notice that the Agreement made between MR. RAHIM
MD. CHOUGALE and MRS. MEHRUNNISA NASIRUDDIN KAZI dated 10.11.1995. in respect of Scheduled property has been lost misplaced somewhere else and no

Therefore any person's having any claim i spect of the above referred property or pa respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under an Agreement or other disposition or under a decree, order or Award otherwise claiming decree, order or Award otherwise claiming howsoever are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob. 9869 422 278), Office at Shop No. 13, Building No. 4 Darul Falah Colony, Kausa, Mumbra Thane – 400612, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
All that piece and parcel of Residentia premises bearing Flat No. 102, First Floor premises bearing Flat No. 104, 1131. 150. E'Wing, The Sharifa Complex Co-op Hsg. Soc. Ltd., Sharifa Road, Amru Nagar, Mumbra, Dist. Thane - 400 612, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane. Sd/-Date: 08/02/2021 Adv. N.A Patel

That the general public is hereby notified

that during the business work of M/s. Kromph Rubber Private Limited the original registered Lease Deed viz. Lease Deed dated 07.12.1978 registered before the Sub Registrar of Assurances at Bombay under serial No. BOM/R/1896 of 1978 executed between Maharashtra Industrial Development Corporation as the Lessor and M/s. Kromph Rubber Private Limited as the Lessee with respect to the Industrial Plot bearing No. D-116 admeasuring 4050 square meters or thereabout in the Trans Thana Creek Industrial Area within the village limits of Shirvane, Taluka and Registration Sub District Thane and District and Registration District Thane have been misplaced/lost and in-spite of extensive

If any person/s/financial institutions/ Banks etc. having custody or possess of the said Original Lease Deed dated 07.12.1978 or having interest or claim against the said plot is require to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of his/her/its claim if any, with all supporting documents failing which it will be presumed that no third party has any claim against the said plot and it shall be treated as waived or abandoned and not binding. Place: Mumba

search have not been found.

Date: 08.02.2021 M/s. Kromph Rubber Private Limited Address: Plot No.D-116, MIDC, TTC. Indl. Area, Shirawane, Navi Mumba

PUBLIC NOTICE NAZIYA MAKSUD ESAF, That the Property is more particularly describe in th Schedule hereunder, which is held by MR MUKHTAR MOHD. RAKHANGI, who has purchased the flat from M/s. HAJI DEVELOPERS, under Agreement for Sale ated 05.02.2005.

It is hereby given to the Public Notice that the Agreement for Sale in respect of Scheduled property has been lost misplaced on 01.02.2021, around 12 p.n

t near his home.

Therefore any person's having any clain in respect of the above referred propert or part there of by way of sale, exchange nortgage, charge, gift, maintenance nheritance, possession, lease, tenancy sub-tenancy, lien, license, hypothecation ransfer of title or beneficial interes under any trust right of prescription o pre-emption or under any Agreement o other disposition or under any decre order or Award otherwise claiming the same know in writing together witl supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278), Office at Shop No. 13, Building No. 4, Darul Falah Colony Kausa, Mumbra, Thane – 400612 within period of 14 days (both days inclusive) the publication hereof failing which th claim of such person's will deemed to have been waived and/or abandoned. SCHEDULE

All that piece and parcel of Residential premises bearing Flat No. 202, Second loor, 'A' Wing, Silver Park, Opp. Shim Park, Kausa, Mumbra, Dist Thane - 400 612, within the limits of Thane Municipa Corporation, in the Registration Distric and Sub-District Thane.. Date: 08/02/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of Mr. Dhiren Chandrakan Saraiya (Legal Heir of Late Shri. Chandrakar Jivanlal Šaraiya)at Unit. No. 139,Bldg. No 5 . 2nd. Floor . J. Karia Industrial Estate 35/43 Musa Killedar Street, Jacob Circle Mumbai – 400 011. Late Shri, Chandrakar Jivanlal Saraiya (Tenant) who use to rui ousiness in the name of Flo Industria Engineers as a sole Proprietor at the said unit Tenancy Agreement Dated 25th. Februar

1982) ∟ate Shri. Chandrakant Jivanlal Saraiya die on 30-08-2015 (Death Certificate Registration No. : 795979548) and Late Smi Nalini Chandrakant Saraiya died on 17-07-202 Death Certificate Registration No.: D-2020 7-90261-001958)

The legal heirs of the said Unit are as follows Mr. Dhiren Chandrakant Saraiya (Son Mrs. Meeta Manoi Suthar (Married Sister 3) Mrs. Hema Yash Mehta (Married Sister Mrs. Meeta Manoj Suthar & Mrs. Hema Yash Mehta have given their consent by signing a No Objection cum Consent Affidavit" o 04th Day of January 2021 ((Stamp Page Printing No. & Date: XV 726803; Dt.: 29th Dec. 2020) (Court Registration No. & Date 1449 ; Dt. : 01st. Jan. 2021) } So that transfe of name in Rent Receipt can be initiated i favour of Mr. Dhiren Chandrakant Saraiya All persons having any claim / objection respect of on the said unit and by way of sale, exchange, mortgage, charge, gift trust , maintenance , inheritance , possession tenancy, occupation lease, lien, easemer icense or other howsoever are hereby requested to make the same known in writing o^ʻthe J. A. Karia and Others , J. Kari Industrial Estate 35/43 Musa Killedar Street Jacob Circle Mumbai - 400 011 and inform them within a period of 15 (fifteen) Days from the date of publication hereof.

Dated this 08th. Day of February, 2021.

Mr. Dhiren Chandrakant Saraiya Unit. No. 139 , Bldg. No. 3 2nd. Floor , J. Karia Industrial Estate 35/43 Musa Killedar Street, Jacob Circle .Mumbai - 400 011

PUBLIC NOTICE e is hereby given to public all large that signed legal heir MRS. ANITA I CHAUHAN residing at Room No 201, Govind Kunj, S.V.Road, Opp. Ghanshyamda Saraf College, Malad (West), Mumbai-400064, sa hat my late Husband i.e. MR. AMARSING SHERSINGH CHAUHAN who expired or 04/09/2020 at Mumbai and my husband was the lawful owner of auto rickshaw bearing Registered No. MH02CT2177, Permit no. 18235/B0/16, valid बोलावित आहे. सभासदत्व क्र. ५७७. ill: 3/9/2021, now it will transferred on my nan ause after the death I am the legally wedde

wife and legal heir of my husband and if anyo have any objection/claim should contact to beloaddress within 15 days of this notice. Advocate A.C.Pandey Adv. High Court.
Gala No.7, Gayatri Niwas, Achole Road. Nallasopara (East), Dist: Palghar-401209 Mob 9175573267

PUBLIC NOTICE

on behalf of Mr. Dhiren Chandrakant Saraiva residing at Flat No. 202 / 2nd. Floor , Vanguar Apartment Co-operative Housing Society Ltd. Opp. Mahalaxmi Railway Quarters, K. K. Marg Jacob Circle Mumbai - 400 011.

It is reported that the above mention Flat a

origina**ll**y owned by Late Shri. Chandrakan Jivan**l**al Saraiya died on 30-08-2015 (Death Certificate Registration No. : 795979548) and Late Smt. Nalini Chandrakant Saraiya died o 17-07-2020 (Death Certificate Registration No. : D-2020: 27-90261-001958). (Flat Agreement Dated 26th. August 1980 he legal heirs of the said flat are as follows Dhiren Chandrakant Saraiya (Mrs. Meeta Manoi Suthar (Married Sister Mrs. Hema Yash Mehta (Married Sister Mrs. Meeta Manoj Suthar & Mrs. Hema Yasi Mehta have released their share by signing a "Registered Release Deed" on 05th, Day of January 2021 (GRN No. : MH00974397220 2021E) so that transfer of name in Shan

Dhiren Chandrakant Saraiya. All persons having any claim / objection respect of on the said flat and by way sale, exchange , mortgage , charge , gift trust , maintenance , inheritance possession , tenancy , occupation lease , lien easement license or other howsoever are hereby requested to make the same know n writing to the Vanguard Apartmer Co-operative Housing Society Ltd. And inform them within a period of 15(fifteen) Days from the date of publication hereof.

Certificate can be initiated in favour of Mi

Dated this 08th. Day of February, 2021.

Mr. Dhiren Chandrakant Saraiya Vanguard Apartment Opp. Mahalaxmi Railway Quarters Flat No. 202/ 2nd. Floor, K. K. Marg Jacob Circle . Mumbai - 400 011

जाहीर सूचना

मी सौ. रसिका निलेश पाटकर, डी 3/44 अस्मिता ज्योती को.ऑप.हौंसिंग सोसा. चारकोप नाकाजवळ, मार्वे रोड, मालाड पश्चिम, मुंबई 400095, येथे स्थित फ्लॅटकरिता जे खरेदीदार एससी/ एसटी/ ओबीसी/ एनटी, प्रवर्गातील आहेत त्यांना

कपया 15 दिवसांचे आत मोबाईल क्र 9892988001 वर संपर्क करावा.

शुद्धिपत्रक

ॲडव्होकेट वषाली वाडेकर यांच्याद्वारे पृष्ठ क्र.०१ वर मंबई लक्षदीपमध्ये दिनांक ०४.०२.२०२१ रोजी प्रकाशित जाहीर सचना जाहिरातीसंदर्भात ॲडव्होकेट वषाली वाडेकर यांच्या पत्त्यामधील कार्यालय क्र. चुकीने ३१४ या ऐवजी ३१७ असे नमद झाले आहे. योग्य पत्ता खालीलप्रमाणे

ॲड. वृषाली वाडेकर, कार्यालय क्र.३१४, राऊ आर्केड, विरार स्टेशन सबवे समोर, विरार (पुर्व)-

गचकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी

कामदगिरी फॅशन लिमिटेड CIN:L17120MH1987PLC042424

नोंदणीकृत कार्यालयः ए-४०३, दि क्यूब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००५९. **दूर.**:०२२-७१६१३१३१, फॅक्स:०२२-७१६७३१९९ Website:www.kflindia.com

E-mail:cs@kflindia.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमार्ह व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित गौरव के. सोनी

ठिकाणः मंबर्ड दिनांकः ०६.०२.२०२१

GANESH BENZOPLAST LIMITED CIN L24200MH1986PLC039836

Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road Marine Lines, Mumbai-400 002, Website: www.gblinfra.com, E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021, inter-alia to consider & approve the unaudited financial results for the guarter ended or 31st December, 2020. By order of the Board

For Ganesh Benzoplast Limited

Place:Mumbai Date: February 06, 2021

Ekta Dhanda Company Secretary

SET AKAR

आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड)

KAR सीआयएन नंबर: एलर९२२०एमएच१९८९पीएलसी०५२३०५ नॉदणीकृत कार्यालय: ३०४, अभय स्टील हाऊस, कृणांक बंदर, बडोदा स्ट्रीट, मुंबई-४००००९, (भारत) फोन:(0२२)२३४८१०८३, फॅक्स:९१-२२-२३४८३८८७ कार्पोरेट कार्यालयः ई-५, एमआयडीसी, वळुंत्र, औरंगाबाद-४३११३६ (म.राज्य) भारत. फोन:(०२४०)६६४७२००, फॅक्स:९१-२४०-२५५४६४०, **ई-मेल**:corporate@akartoolsltd.com बोर्ड मिटींगची सूचना

नक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१ च्या रेप्युलेशन २९(१)(अ) सहवाचिता रेप्युलेशन ४७(१)(अ) नुसार येथे सूचना टेप्णात येत आहे की, कंपनीचे कॉर्पोरे कार्यालय ई-५, एमआयडीसी क्षेत्र, वळुंज, औरंगाबाद-४३११३६ येथे खालील विषय तसेच इतर दैनंदिन व्यवसाय विचारा घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.१२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होण

१) ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाम मान्यता टेपे २) ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाकरिता लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित

> आकार ऑटो इंडस्टीज लिमिटेडकरित (पुर्वीची आकार टुल्स लिमिटेड)

मितेश गढीय (कंपनी सचिव)

स्थळ : औरंगाबाद दिनांक : ०६.०२.२०२१

ASPIRA अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्लॉस्टिक्स लिमिटेड सीआयएन:एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९

नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.२, आर.डी. शाह **इ**मारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६. ई-मेल:info@aspiradiagnostics.com वेबसाईट:www.aspiradiagnostics.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

च्या लागू तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>https://www.aspiradiagnostics.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>https://www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता सही /

ठिकाण : मुंबई दिनांक: ०६.०२.२०२१

पंकज शाह व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

इडियन ओव्हरसीज बॅक

ब्रह्माण्ड शाखाः तळमजला, युनिव्हर्सल हाय स्कूल, फेझ ६, ब्रह्माण्ड, ठाणे (प.)-४००६०७. दर.:०२२-२५८९३७२५ ई-मेल:iob1978@iob.in

(परिशिष्ट ४) दिनांक: ०५.०२.२०२ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (नियम ८(१))

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन् नफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **इंडियन ओव्हरसीज बँके**चे प्राधिकत अधिकार आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वर असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७. १०. २०२० रोजी वितरीत केली होती आणि त्या मागणी सूचनेनुसार **१. मे. हरी ओम मोटार्स, मालक: श्री. सुनिल एच. वाघमारे कर्जदार: दुकान क्र.३,** तळमजला, इमारत क्र.२५ सिद्धांचल फेझ ४, वसंत विहार, पोखरण रोड क्र.२, माजिवडा, ठाणे (प.)–४००६०१. **खोली क्र.१२,** १ला मजला, वैभव चाळ, वीर सावरकर नगर, मिठबंदर रोड, चेंदणी कोळीवाडा, ठाणे-४००६०१.

२. <mark>(श्रीमती शैलजा हरिभाक्ज वाघमारे) तारणकर्ता/जामिनदार: दुकान क्र.३,</mark> तळमजला, इमारत क्र.२५, सिद्धांचल फेझ ४, वसंत विहार, पोखरण रोड क्र.२, माजिवडा, ठाणे (प.)–४००६०१. **खोली क्र.१२,** १ला मजला वैभव चाळ, वीर सावरकर नगर, मिठबंदर रोड, चेंदणी कोळीवाडा, ठाणे–४००६०१. यांना सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत **०६.१०.२०२०** रोजी देय रक्कम **रू.५२,२०,३६७.२२**

(रुपये बावन्न लाख वीस हजार तिनशे सदुसष्ट आणि पैसे बावीस फक्त) तसेच करारदराने त्यावरील पुढील व्याज व खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे मागणी सूचनेत वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान

जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्यांच्या कलम १३(४) सहवाचिता

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खार्ल नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ५ फेब्रुवारी, २०२१** रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँककडे **०४.०२.२०२१** रोजी देय रक्कम रू.५४,९७,७०७.२२ (रूपये चोपन्न लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात आणि पैसे बावीस फक्त) तसेच मागणी सूचना वितरणानंतर जर कोणतेही रक्कम भरणा केल्यास ती वजा करून मागणी सूचनेत नमुद उपरोत तारखेपासून रक्कम जमा होईपर्यंत करारदराने त्यावरील पुढील व्याज व खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावे

सातशे सात आणि पैसे बावीस फक्त) तसेच रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत करारदराने पुढील व्याज, शुल्क खर्च इत्यादी आहे. प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ च्या तरतुदीनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत एकूण देय रक्कम **रू.५४,९७,७०७.२२ (रूपये चोपन्न लाख सत्त्याण्णव हजा**

न क्र.३, तळमजला, इमारत क्र.२५, सिद्धांचल फेज ४, वसंत विहार, पोखरण रोड क्र.२, माजिवडा, ठाए . प.)–४००६०१ येथील जामिनदार श्रीमती शैलजा हरिभाऊ वाघमारे यांच्या नावे असलेली मालमत्ता आणि चतु:सिमा: पूर्वेस-एस.क्र.२९५/१(भाग), २९९/१ व २९७/२ धारक जमीन; पश्चिमेस-एस.क्र.२९०(भाग) २९७/१(भाग) धारक जमीन व आतील रस्ता; **उत्तरेस-**एस.क्र.२९६(भाग), २९७/१(भाग) व २९५/१(भाग धारक जमीन ; **दक्षिणेस–**एस.क्र.२९५/१(भाग), २९७/२(भाग) व २९०(भाग) धारक जमीन दिनांक: ०५.०२.२०२१ प्राधिकृत अधिकार्र

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client MR. RANJIT GHOSH who was purchase the said Flat No. 103, Sheetal Home Co. op. Hsg. Soc. Ltd, Sheetal Nagar, Mira Road (E) Thane 401107 on dated 9" June 2003 from SHAIKH AKHATAR YAKUB Legal of MISS S. K. ZOAHRA who was expired on dated 21" September 2000. After death of S. K. ZOAHRA first owner MR. SHAIKH AKHTAR YAKUB as a legal heir sale said flat to the MR. RANJIT GHOSH he became the owner of the FLAT premises. flat to the MR. RANJIT GHOSH he became the owner of the FLAT premises. If any person is having any claim or objection in the respect of the above said flat by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever and also regarding any objection of any legal heir in respect of the above property, then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date publication of this notice. After that no claim will be entertained and after stipulated period i.e. days it will believed 14 that there is no any claim from any person regarding the legal heirs against the above said property and it shall be considered that MR. RANJIT GHOSH is the owner of the Flat premises and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable.

Place : Mumba

Date: 06.02.2021

PRAKASH E. MHATRE B.A.LL.B ADVOCATE HIGH COURT C-50, Shanti Shopping Centre, Nr. Mira Road Railway Station East, THANE 401 107 CELL NO. 9821470822

जाहीर सूचना

श्री. जयराम शेट्टी हे रेशम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सात बंगला, वर्सोवा मुंबई–४०००५३ या सोसायटीचे संयक्त सटस्य आहेत, यांचे ०८.०७.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती वत्सर जयराम शेड्डी व दोन मले अर्थात श्री. रोहिल जयराम शेट्टी व श्रीमती स्मिता दर्गा प्रसाद शेट्टी हे कायदेशीर वारसदार आहेत. सदर कायदेशी त्रारसदारांना खालील अनसचीत सविस्तर नमद केलेल्या मयताच्या नावे असलेल्या मालमत्ते प्रत्येकी १/३ वा अविभाजीत शेअर आहे. अन्य दोन कायदेशीर वारसदारांनी निश्चित केले की, त्यांचे मयताचे ५०% अविभाजीत शेअरमधील १/३ वा अविभाजीत शेअर मुलगी श्रीमती स्मित दुर्गाप्रसाद शेट्टी यांच्या नावे पारिवारीक ज्यवस्थेनसार दिले आणि श्री. दुर्गाप्रसाद शेट्टी यांना सदर फ्लॅटचे ५०% शेअर[े] बक्षीस दिले तद्नुसार मुक्तता करारनामा करण्यात आला. तथापि जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबर वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्यार्ह वरुपाचा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांर्न त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशनापासून १४ देवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व आवश्य इस्तावेजांसह कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्य . पंदर्भाशिवाय हस्तांतर/व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि खरेदीदार किंवा सोसायटीवर बंधनकारक असणार नाही.

मालमत्तेची अनुसुची

नर्व फ्लॅट क्र.४२, क्षेत्रफळ १११० चौ.फु बिल्टअप क्षेत्र, रेशम को-ऑपरेटिव्ह हौसिँग प्तोसायटी लिमिटेडमधील ५०% अविभाजीत शेअर, श्री. जयराम शेट्टी (मयत) आणि त्यांची पत्नी श्रीमती वत्सला शेट्टी यांच्या नावे खरेदी. सदर सोसायटीने संयुक्त सदस्य म्हणून सदर खरेदीदारांच्या नावे संयुक्तपणे अनुक्रमांक ३६ ते ४० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स असलेले भागप्रमाणपत्र क्र.०८ यासह एकत्रित. ठिकाण: मुंबई देनांक: ०८.०२.२०२१ श्री. <mark>एम.एम.शेट्टी</mark> विकल उच्च न्यायालय

मे.माधव असोसिएट्स विकल व कायदेशीर संक्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३

SUMIT WOODS LIMITED CIN: L36101MH1997PLC152192 Read, Office: -Wing, Office No-1101, Opp. Reliance Office, Express Zone

Fax: +91 022 2874 3377 E.: cs@sumitwoods.com Website: www.sumitwoods.com NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financia Results for the the quarter and nine months ended on December 31, 2020.

W.E. Highway, Malad (E), Mumbai-400097. **Tel.:** +91 022 28749966 / 77

The said notice may be accessed on the Company's website at www.sumitwoods com and on the stock exchange websiteat www.nseindia.com.

> For **SUMIT WOODS LIMITED** (formerly known as Sumit Woods Private Limited)

Bhushan Nemlekar Whole time Director, DIN: 00043824

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल (१) श्रीमती आरती

किशोर गोसालिया, (२) श्री. भरत धिरजलाल गोसालिया, (३) श्री. जिमीत चेतन गोसालिया व (४) श्री. जयेश धिरजलाल गोसालिया हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्तेचे मालक आहेत. माच्या अशिलांनी **श्री. धिरजलाल प्रेमचंद गोसालिया** हे फ्लॅट क्र.४०२, ४था

मजला, श्री सपना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, कोठारी वाडी, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेचे मुळ एकमेव मालक असल्याचे घोषित केले होते. असे की, सदर श्री. धिरजलाल प्रेमचंद गोसालिया यांचे २३.०५.२००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती विमलाबेन धिरजलाल गोसालिया (मयत), त्यांची चार मुले २) श्री. किशोर डी. गोसालिया (मयत), ३) श्री. भरत धिरजलाल गोसालिया, ४) श्री. चेतन धिरजलाल गोसालिया (मयत) व ५) श्री. जयेश धिरजलाल गोसालिया हे कायदेशीर वारसदार आहेत. असे की, सदर फ्लॅट क्र.४०२ हे श्रीमती विमलाबेन धिरजलाल गोसालिया यांच्या एकमेव नावे श्री सपना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांच्याद्वारे त्यांच्या नोंदीमध्ये हस्तांतरीत करण्यात आले होते. असे की, सदर श्रीमती विमलाबेन धिरजलाल गोसालिया यांचे ३१.१०.२०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची चार मुले १) श्री. किशोर डी. गोसालिया (मयत), २) श्री. भरत धिरजलाल गोसालिया, ३) श्री. चेतन धिरजलाल गोसालिया (मयत) आणि ४) श्री. जयेश धिरजलाल गोसालिया हे त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत. असे की, सदर फ्लॅट क्र.४०२ हे १) श्री. किशोर डी. गोसालिया (मयत), २) श्री. भरत धिरजलाल गोसालिया, ३) श्री. चेतन धिरजलाल गोसालिया (मयत) आणि ४) श्री. जयेश धिरजलाल गोसालिया यांच्या संयुक्त नावे श्री सपना सोसायटी यांच्याद्वारे त्यांच्या नोंदीमध्ये हस्तांतरीत करण्यात आले होते.

दिनांक १४ डिसेंबर, २०१८ रोजीचे नोंदणीकृत तृतीयपक्षकार करारनामानुसार मे डिम्पल रियाल्टी एलएलपी यांनी श्री सपना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि यांच्या अनुमती व निश्चितीने नव्याने बांधण्यात आलेल्या सोसायटीच्या नविन इमारतीमधील सदर मालमत्तेवर सोसायटीचे जुन्या इमारतीमधील ४थ्या मजल्यावरील जुने फ्लॅट क्र.४०२ या ऐवजी स्थायी पर्याय निवासस्थानमार्फत मालकीत्व तत्त्वावर विनाशल्क खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद फ्लॅट देण्यात आला होता.

असे की, सदर श्री. किशोर धिरजलाल गोसालिया यांचे २३.०७.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी (१) श्रीमती आरती किशोर गोसालिया त्यांची मुलगी (२) कुमारी हिरल किशोर गोसालिया व त्यांचा मुलगा (३) श्री ऋषभ किशोर गोसालिया हे कायदेशीर वारसदार आहेत. स्वर्गीय श्री. किशोर डी. गोसालिया यांचे वर संदर्भीत फ्लॅट क्र.४०२ मधील अविभाजीत शेअर श्री सपना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांच्याद्वारे त्यांच्या नोंदीमध्ये श्रीमती आरती किशोर गोसालिया यांच्या एकमेव नावे हस्तांतरीत करण्यात आले होते.

असे की, सदर श्री. चेतन धिरजलाल गोसालिया यांचे १८.०१.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी (१) श्रीमती वर्षा चेतन गोसालिया व त्यांचा मुलगा (२) श्री. जिमीत चेतन गोसालिया हे कायदेशीर वारसदार आहेत स्वर्गीय श्री. चेतन धिरजलाल गोसालिया यांचे वर संदर्भीत फ्लॅट क्र.४०२ मधील अविभाजीत शेअर श्री सपना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांच्याद्वारे त्यांच्या नोंदीमध्ये श्री. जिमीत चेतन गोसालिया यांच्या एकमेव नावे हस्तांतरीत करण्यात

जर कोणा व्यक्तिस सदर अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर संदर्भात वारसाहक विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्त्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधाराव माझे अशिल प्रक्रिया सूरू करतील.

मालमत्तेचे अनुसुची

दुकान क्र.४०२, क्षेत्रफळ ३९४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ४था मजला, श्री सपना को-अॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, कोठारी वाडी, रामचंद्र लेन, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.६८४, गाव मालाड (उत्तर) तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड यावर बांधकामित जागा.

आज दिनांकीत ०६ फेब्रुवारी, २०२१

सही/ चोथानी

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963

नोंदणीकृत कार्यालय: ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. दूर.क्र.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९, ई-मेल:opsingh@bpml.in; www.bpml.in ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.१९ अलेखापरिक्षित	संपलेले ९ महिने ३१.१२.२० अलेखापरिक्षित	संपलेले ९ महिने ३१.१२.१९ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२० लेखापरिक्षित
9 0 0 0 0 0	एकूण महसूल करपुर्व नफा/(तोटा) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न मरणा केलेले सममाग मांडबल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रतीभाग) इतर सममाग (पुर्नमुल्यांकित राखिब वगळून) उत्पन्न प्रतिमाग (ईपीएस) (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	३३१५.५६ (५३३.१७) (५५५.२३) (५६२.२२) १०७३.९८	२८७५. १२ (७८८. ४७) (७८७. ५९) (७८०. ६०) १०७३. ९८	५३७१.५९ (५७२.८७) (६०७.२०) (६०८.७६) १०७३.९८	७४६६.२३ (२१५९.८८) (२१५८.५२) (२१६३.१९) १०७३.९८	98८७०.9५ (२३9९.५३) (२४५४.३१) (२४६९.90) 900३.९८	99832.8C (3200.99) (3848.03) (3889.08) 9003.9C (008.30)
Φ.	१. मूळ २. सीमकृत	(4.90) (4.90)	(0.33) (0.33)	(५.६५) (५.६५)	(२०.٩०) (२०.٩०)	(२२.८५) (२२.८५)	(३२.१८) (३२.१८)

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ६ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निककर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकादारे मर्यादित पनर्विलोकन करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेलें त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. सदर त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.bpml.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेडकरित अनराग पी. पोहार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)

वाशी शाखा, मे. युनानीमस इन्फ्रा प्रा.लि.

आणि बँक गॅरंटी मर्यादा

म्हणून रु.४२,३४,०००/

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०६.०२.२०२१

नवी मंबई क्षेत्रिय कार्यालय: सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई-४००७०३. ई-मेलः zmnvm@mahabank.co.in दूरः:०२२-२०८७८७५१/५२ मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-४११००५



स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (परिशिष्ट ४-ए)

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचिर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. विसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना सूचित करण्यात येत आहे की, खाली नमूद केलेली स्थावर मालमत्ता बँक ऑफ महाराष्ट्र (प्रतिभूत गनको) यांच्याकडे तारण असून त्याचा खालील तक्त्यात नमुदप्रमाणे कर्जदार व जामिनदारांकडून बँक ऑफ महाराष्ट्राला देय असलेल्या रकमेच्या व्मुलीकरिता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्वावर बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे **ताबा** घेतलेल्या मालमत्तेची ०३.०३.२०२**१ रोजी स.११.०० ते दु.१.०० दरम्यान** विक्री केली जाईल. कर्जदार व जामिनदारांचे तपशिल, देय रक्कम, मालमत्तेचे लघु तपशिल आणि आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालीलप्रमाणे

रुणवाल शॉपिंग सेन्टर कोहौसो., प्लॉट क्र.४२, १५वा रस्ता, चेंबूर, मुंबई-	ए-२ निळकंठ कॉम्प्लेक्स
066.	४००० ९९ .
	ब) श्री. रोहन फ्रान्सिस परेर
	क) रॉडनी फ्रान्सिस परेरा,
	ड) मिना फ्रान्सिस परेरा
/४२, रुणवाल शॉपिंग सेन्टर, १५वा रस्ता, आरसी मार्ग, गोल्डन लॉन रेस्टॉरंटच्या	शांता हाऊस, बोळींज, सो

कर्जदार व शाखेचे नाव

पुढे, चेंबूर, मुंबई-४०००७१ देय रक्कम ज्ञात अधिभारासह स्थावर मालमत्तेचे वर्णन रोहन वॉटरपार्क ॲण्ड हॉलिडे रिसॉर्ट, सर्व्हे क्र.४९/१ रोख ऋण सुविधा म्हणून ₹.३.४९.0४.४0४.३२

गाव साजन, साजन नाका, आलोंदे, जिल्हा पालघर-४०१६०५, क्षेत्रफळ १८३०० चौ.मी. येथील जमिनीचे ताबा प्रकार: सांकेतिक ताबा

ांता हाऊस, बोळींज, सोपारा रोड, समाधान राईस मिल समोर, बोळींज विरार (प.), जापकेवाडी, बोळींज, विरार, ठाणे, वसई-४०१३०३. आरक्षित मुल्य/इसारा रक्कम

अ) श्रीमती भारती महेंद्र पटेल, महेंद्र पटेल यांची पत्नी

जामिनदाराचे नाव

२ निळकंठ कॉम्प्लेक्स, पारसी वाडा, अंधेरी (पुर्व), सहार, मुंबई

आरक्षित मुल्य: रु.४,८३,८४,०००/- (रुपये चार कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार फक्त) इसारा रक्कम: रु.४८,३८,४००/- (रुपये अट्टेचाळीस लाख अडतीस हजार मालमत्तेच्या सविस्तर तपशिलाकरिता संपर्क श्रीमती श्वेता सिंग, शाख

व्यवस्थापक, मोबा.:९७६३३१४९९६ विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया बँकेच्या वेबसाईटमध्ये दिलेल्या https://www.bankofmaharashtra.in/

propsale.asp लिंकचा संदर्भ घ्यावा. वरील मालमत्तेसंदर्भात माहितीकरिता तुम्ही श्री. राजेंद्र एस. बोरसे, सहाय्यक महाव्यवस्थापक व उपक्षेत्रिय व्यवस्थापक–९७३०००७५२२ यांना संपर्क करावा

राजेंद्र एस. बोरसे ठिकाण: वाशी प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक: ०६.०२.२०२१

राऊत यांनी दिले आहेत.

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ दूर.:+९१-०२२-६६६१०३०१/२, फॅक्स:०२२-६६६१०३०८

ई-मेल:cs@damodargroup.com, www.damodargroup.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(v.endici)
संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
39.92.2020	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१६६६५.४८	३५४११.४२	२०४३९.३८
900.08	(२०८४.८१)	४०.६०
49.08	(१४३८.६५)	२७.८९
49.08	(१४३८.६५)	२७.८९
७५.१७	(९३१.०१)	८६.६७
ч	ч	ч
0.२५	(६.१७)	0.93
	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित १६६६५.४८ १००.७४ ५९.०४ ५९.०४	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित १६६६५.४८ ३५४११.४२ १००.७४ (२०८४.८१) ५९.०४ (१४३८.६५) ५९.०४ (१४३८.६५)

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कं पनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचें जे सच्या

www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये दामोदर इंडस्टीज लिमिटेडकरिता

सही / दिनांक : ०६.०२.२०२१ अरुणकुमार बियानी ठिकाण : मुंबई अध्यक्ष-डीआयएन:०००१६५१९

ानर्विलोकन अहवाल नोंदपटावर घेणे